



महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल

वर्ष १, अंक ३५]

सोमवार, जुलै २०, २००९/आषाढ २९, शके १९३१

[पृष्ठे ४

किंमत : रुपये २०.००

असाधारण क्रमांक १३४

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या
अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त) अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० जुलै २००९

अधिसूचना

किमान वेतन अधिनियम, १९४८.

क्रमांक किवेअ. १२२००८/प्र.क्र.१०७२/काम-७.- ज्याअर्थी, शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या अधिसूचना क्रमांक/एमडब्ल्यूए.१०२००१/सीआर-८६४/काम-७, दिनांक २३ मे २००२ नुसार महाराष्ट्र शासनाने किमान वेतन अधिनियम, १९४८ (१९४८ चा ११) (यात यापुढे ज्याचा "उक्त अधिनियम" असा उल्लेख करण्यात आला आहे.) अंतर्गत विशेष आर्थिक क्षेत्रातील अनुसूचित उद्योगाकरिता विकास आयुक्त, विशेष आर्थिक क्षेत्र यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे.

(१)

भाग एक-ल-१३४-१

आणि ज्याअर्थी, सिद्ध विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई येथील उप विकास आयुक्त आणि सहायक विकास आयुक्त यांनाही सिद्ध विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई या हद्दीतील अनुसूचित उद्योगाकरिता निरीक्षक म्हणून घोषित करणे संयुक्तिक असल्याने याद्वारे किमान वेतन अधिनियमाच्या कलम १९ च्या उपकलम-१ अन्वये शासनास प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. एमडब्ल्यूए-१०९२/(७३८६)/काम-७, दिनांक २४ फेब्रुवारी १९९४ चे अंशतः अधिग्रहण करून यासोबत जोडलेल्या अनुसूचीतील स्तंभ २ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अधिकार्यांची सिद्ध विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई, ज्याकरिता महाराष्ट्र शासन समूचित शासन आहे, या हद्दीत निरीक्षक म्हणून नेमणूक करीत आहे. ते अनुसूचीच्या स्तंभ २ मधील अधिकार्यांसमोर स्तंभ-३ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कार्यक्षेत्रात कार्यरत राहतील.

अनुसूची

| अ. क्र. (१) | अधिकारी (२) | कार्यक्षेत्र (३) |
|----------------|--|------------------------------------|
| १ | उप विकास आयुक्त, सिद्ध, विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई. | सिद्ध, विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई |
| २ | सहायक विकास आयुक्त, सिद्ध, विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई. | सिद्ध, विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई |

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

बा. शि. वानखेडे,
शासनाचे उप सचिव.

In pursuance of clause (3) of Articles 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. MWA.122008/CR-1072/LAB-7, dated 20th July 2009 is hereby published under the authority of the Governor.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

B. S. WANKHEDE,
Deputy Secretary to Government.

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 20th July 2009

NOTIFICATION

MINIMUM WAGES ACT, 1948.

MWA.122008/CR-1072/LAB-7.—Whereas by Government Notification, Industries, Energy and Labour Department No. MWA.102001/CR-864/LAB-7, dated 23rd May 2002, the Government of Maharashtra being the appropriate Government has appointed the Development Commissioners, Special Economic Zones in the State of Maharashtra as inspectors for the purposes of the Minimum Wages Act, 1948 (XI of 1948), (hereinafter referred to as "the said Act") in respect of the Scheduled Employments situated in the Special Economic Zones.

And whereas it is also considered expedient to appoint Deputy Development Commissioners and Assistant Development Commissioners, Santacruz Electronics Export Processing Zone, Special Economic Zone, Mumbai, as inspectors for the purposes of the said Act in respect of the Scheduled Employments situated in the Santacruz Electronics Export Processing Zone, Special Economic Zone, Mumbai, in relation to which the State Government is the appropriate Government;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub section (1) of Section 19, of the Minimum Wages Act, 1948 (XI of 1948), in its application to the State of Maharashtra, the Government of Maharashtra hereby, in partial supersession of Govt. Notification, industries, Energy and Labour Department, No. MWA/1092/CR 7386/LAB-7, dated the 24th February 1994 in so far as it relates to appointment of inspectors for the areas specified herein, appoints the officers specified in column (2) of the Schedule appended hereto to be the Inspectors for the purposes

of the said Act, in respect of the Scheduled Employments in the Santacruz Electronics Export Processing Zone, Special Economic Zone, Mumbai in relation to which the State Government is the appropriate Government and defines the local limits specified against them in column (3) of the said Schedule within which they shall exercise their functions.

SCHEDULE

| S.No. (1) | Officers (2) | Local limits (3) |
|--------------|--|---|
| 1 | Deputy Development Commissioners, Santacruz Electronics Export Processing Zone, Special Economic Zone, Mumbai. | Area of their respective jurisdiction within the Santacruz Electronics Export Processing Zone, Special Economic Zone, Mumbai. |
| 2 | Asstt. Development Commissioner, Santacruz Electronics Export Processing Zone, Special Economic Zone, Mumbai. | Area of their respective jurisdiction within the Santacruz Electronics Export Processing Zone, Special Economic Zone, Mumbai. |

By order and in the name of the Governor of Maharashtra,

B. S. WANKHEDE,
Deputy Secretary to Government.